



राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र

१ ला माळा, नवीन प्रशासकीय भवन, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मुंबई- ४०० ०३२.

(प्रसिद्धिपत्रक)

दि. १२ फेब्रुवारी २०१७.

महानगरपालिकांसाठी १,१९९ उमेदवार निवडणूक रिंगणात

पहिल्या टप्प्यातील १५ जि.प.साठी ४,२७८; तर १६५ पं.स.साठी ७,६९३ उमेदवार

मुंबई, दि. १२: राज्यातील १० महानगरपालिकांच्या १ हजार २६८ जागांसाठी ९ हजार १९९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत; तसेच पहिल्या टप्प्यात निवडणूक होणाऱ्या १५ जिल्हा परिषदेच्या ८५५ जागांसाठी ४ हजार २७८; तर १६५ पंचायत समित्यांच्या एकूण १ हजार ७१२ जागांसाठी ७ हजार ६९३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

राज्यातील १० महानगरपालिकांसाठी २१ फेब्रुवारी २०१७ रोजी मतदान होणार आहे. जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांसाठी दोन टप्प्यांत मतदान होत आहे. पहिल्या टप्प्यात १६ फेब्रुवारी २०१७ रोजी १५ जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या १६५ पंचायत समित्यांसाठी मतदान होईल. दुसऱ्या टप्प्यात ११ जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या ११८ पंचायत समित्यांसाठी २१ फेब्रुवारी २०१७ रोजी मतदान होणार आहे. गडचिरोली जिल्हा परिषदेचा दोन्ही टप्प्यात समावेश असून पहिल्या टप्प्यात या जिल्ह्यातील ८; तर दुसऱ्या टप्प्यात ४ पंचायत समित्या व त्यातील निवडणूक विभागांचा समावेश आहे. मतमोजणी मात्र सर्व ठिकाणी २३ फेब्रुवारी २०१७ रोजी होईल.

दुसऱ्या टप्प्यातील ११ जिल्हा परिषदांच्या ६५४ जागांसाठी छाननीनंतर ६ हजार ३६७ नामनिर्देशनपत्रे वैध ठरली आहेत. ११८ पंचायत समित्यांच्या १ हजार २८८ जागांसाठी १० हजार ८७९ नामनिर्देशनपत्रे वैध ठरली आहेत. काही उमेदवार एकापेक्षा जास्त नामनिर्देशनपत्रे दाखल करतात; परंतु एखाद्याने कितीही नामनिर्देशनपत्रे दाखल केली असली तरी अंतिमतः प्रत्येकाचा एकच उमेदवारी अर्ज गृहीत धरला जातो. त्यामुळे नामनिर्देशनपत्रांच्या माधारीच्या अंतिम मुदतीनंतरच खरे चित्र स्पष्ट होईल. ही मुदत निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या निर्णयाविरुद्ध न्यायालयात अपील नसलेल्या ठिकाणी १३ फेब्रुवारी २०१७; तर अपील असलेल्या ठिकाणी १५ फेब्रुवारी २०१७ पर्यंत असेल.

महानगरपालिकानिहाय (कंसात एकूण जागा) उमेदवारांची संख्या: बहन्मुंबई (२२७)- २,२७१, ठाणे (१३१)- १,१३४, उल्हासनगर (७८)- ८२१, नाशिक (१२२)- १,०८९, पुणे (१६२)- ६२३, पिंपरी-चिंचवड (१२८)- ८०४, सोलापूर (१०२)- ४७८, अकोला (८०)- ५७९, अमरावती (८७)- ६२६ आणि नागपूर (१५१)- ७७४. एकूण (१,२६८)- ९,१९९.

पहिल्या टप्प्यात निवडणूक होत असलेल्या जिल्हा परिषदनिहाय (कंसात एकूण जागा) उमेदवारांची संख्या: अहमदनगर (७२)- ३०३, औरंगाबाद (६२)- ३२३, बीड (६०)- ४४०, बुलडाणा (६०)- ३३३, चंद्रपूर (५६)- ३१४, गडचिरोली (३५)- १७६, हिंगोली (५२)- २४५, जळगांव (६७)- २४४, जालना (५६)- २६६, लातूर (५८)- २३१, नांदेड (६३)- ३७४, उस्मानाबाद (५५)- २५४, परभणी (५४)- २७६, वर्धा (५०)- २९३ आणि यवतमाळ (५५)- ३०६. एकूण जागा (८५५)- ४,२७८. या जिल्हा परिषदांतर्गतच्या १६५ पंचायत समित्या (१७१२)- ७,६९३.

0-0-0